

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास  
महामंडळास सन २००८-२००९ या आर्थिक वर्षाच्या  
योजनेतर तरतुदीतून व्यवस्थापकीय अनुदानाची  
पहील्या हप्त्याची रक्कम मंजूर करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क.आविम-२००८/प्र.क्र.८०/का-३  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ३१ मे, २००८.

- वाचा :-**
- (१) शासन निर्णय, समाजकल्याण व क्रिडा विभाग क्र. टिडीसी - १०७७ / १३७३३/  
डी-२५ (२), दिनांक ६ फेब्रुवारी, १९८२.
  - (२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक- खर्चनि-१०.०७/प्र.क्र.१/अर्थोपाय  
दिनांक २० एप्रिल, २००६.
  - (३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बियुडी-२००८/ प्र.क्र.१/ का.७,  
दिनांक ४ एप्रिल, २००८.
  - (४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बियुडी-२००८/ प्र.क्र.४०/ का.७,  
दिनांक २० मे, २००८.
  - (५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ,  
नाशिक, यांचे पत्र क्रमांक आविम /लेखा-३ /३१/बजेट/२९२५/२००७,  
दिनांक २२.४.२००८.

**प्रस्तावना :-** सन २००८-२००९ या वित्तीय वर्षात महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास व्यवस्थापकीय अनुदान देण्यासाठी करण्यात आलेल्या एकूण रु. २३९४.६१ लाख इतक्या योजनेतर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पहील्या हप्त्यापोटी देय असलेली रक्कम रुपये ४००.०० लाख एवढी तरतुद उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधि होता.

**शासन निर्णय:-** वित्त विभागाच्या वरील क्रमांक २ येथील दिनांक-२० एप्रिल २००६ च्या शासन निर्णय / परीपत्रकाच्या अधिन राहून व्यवस्थापकीय अनुदानाचा पहीला हप्त्यापोटी रुपये ४००.०० लक्ष एवढी तरतुद संगणक प्रणालीव्वारे वितरीत करून ती खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजुरी देत आहे.

२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त रक्कम रु. ४,००,००,०००/- ( रुपये चार कोटी फक्त ) कोषागारातून काढून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्यादित नाशिक यांना अदा करावी.

३. सदर खर्च " मागणी क्रमांक : टी - २, २४२५ - सहकार- १०८ - इतर सहकारी संस्थांना सहाय्य- (००) (०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य - ३१ -३३

अर्थसहाय्य (२४२५ ०७०१ ) (दत्तमत)" या लेखाशिर्खाली खर्ची टाकून तो त्याखाली सन २००८-२००९ मध्ये केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या ,शासन परिपत्रक क्रमांक- खर्चनि-१०.०७/ प्र.क्र.१४/ अर्थोपाय दिनांक २ जुन २००७ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८५३११५१५३९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सु. सा. चौधरी )  
कक्ष अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्या. नाशिक.

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

वित्त विभाग,(अर्थोपाय) मंत्रालय, मुंबई .३२.

संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑडिट सायंटिफिक अॅन्ड कर्मर्शियल डिपार्टमेंट, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई-४०० ०२०.

क.अ. (का-६ व ७), (का.१) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.